राष्ट्रीय सेवा योजना
सन २०१६-१७ (सर्व प्रवर्गांसाठी अंतिम हप्ता)
व सन २०१७-१८ (सर्व प्रवर्गांसाठी प्रथम हप्ता
सहाय्यक अनुदान ७७ टक्के केंद्र हिस्सा)
(सशर्त) संबंधीत विद्यापीठांना वितरण करणे

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांकः रासेयो २०१७/(१८४/१७)/साशि-७
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मुंबई -४०० ०३२.
तारीख: ०८ डिसेंबर, २०१७

वाचा :

१. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे क्र.F.NO.J-१२०२६/१(i)/२०१४-NSS, दिनांक २१.०७.२०१७ चे पत्र.
२. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे क्र.F.NO.J-१२०२६/१(ii)/२०१४-NSS, दिनांक २१.०७.२०१७ चे पत्र.
३. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे क्र.F.NO.J-१२०२६/१(iii)/२०१४-NSS, दिनांक २१.०७.२०१७ चे पत्र.
४. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे क्र.D.O.No.G ११०११/ ०१/ २०१६- NSS, दिनांक ०१.०६.२०१६ चे पत्र.
५. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे क्र.D.O.No.G ११०११/०१/ २०१६-NSS, दिनांक १६.०८.२०१६ चे पत्र.
६. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे क्र.D.O.No.G ११०११/०१/ २०१६-NSS, दिनांक ०९.०९.२०१६ चे पत्र.
७. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शा.नि क्र. रासेयो २०१६/(१४२/१६)/ साशि-७, दि.२४.११.२०१६.
८. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शा.नि क्र. रासेयो २०१६/(११०/१६)/ साशि-७, दि.०२.०७.२०१६.
९. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शा.नि क्र. रासेयो २०१७/(८६/१७)/ साशि-७, दि. २०.०६.२०१७..

प्रस्तावना :

केंद्र शासनाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नियमित आणि विशेष शिबीर कार्यक्रमांसाठी सन २०१६-१७ व २०१७-१८ वर्षाकरीता प्रवर्गनिहाय अनुक्रमे नियमित कार्यक्रमांसाठी ३२७७०० व विशेष शिबीर कार्यक्रमासाठी १६३८५० इतकी विद्यार्थी संख्या महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर केली आहे. सदर विद्यार्थी संख्येस प्रशासकीय विभागाची मान्यता घेण्यात आली असून सदर विद्यार्थी संख्येचे वाटप

२०१६-१७ व २०१७-१८ साठी अनुक्रमे वाचा क्र.८ व ९ मधील शासन निर्णयाद्वारे सर्व विद्यापीठांना करण्यांत आले आहे. विद्यापीठांना राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम राबविताना होणारा खर्च भागविण्यासाठी सन २०१०-११ पासून सुधारित दराने नियमित कार्यक्रम रु. २५०/- आणि विशेष शिबीर कार्यक्रम रु. ४५०/- प्रति विद्यार्थी, प्रती वर्ष या दराने सहाय्यक अनुदानाचे वितरण करण्यात येते. भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे अर्धशासकीय पत्र दिनांक १६.८.२०१६ व ९.९.२०१६ नुसार माहे एप्रिल, २०१६ पासून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केंद्र हिस्सा १०० टक्के झाला असून सदर योजना केंद्रशासित झाली आहे. त्यासाठी या कक्षाचे स्वतंत्र बँक खाते उघडले असून त्यात ई.सी.एस. द्वारे दिनांक ०१.०८.२०१७ रोजी केंद्राकडून निधी प्राप्त झाला व शासन निर्णयानुसार सदर निधी विद्यापीठांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमांसाठी वितरित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा विभाग यांचे अर्धशासकीय पत्र दिनांक १६.८.२०१६ व ९.९.२०१६ नुसार माहे एप्रिल,२०१६ पासून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये केंद्र हिस्सा १०० टक्के झाला असून सदर योजना केंद्रशासित झाली आहे. त्यासाठी या कक्षाचे आय.सी.आय.सी.आय.बँकेत स्वतंत्र बचत खाते उघडले असून त्यात ई.सी.एस.द्वारे केंद्राकडून निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाच्या उपरोक्त पत्रानुसार निधी राज्याकडे थेट न देता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वतंत्र बचत खात्यात जमा करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार सदर निधी विद्यापीठांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमांसाठी वितरित केला जातो. सन २०१६-१७ (सर्व प्रवर्गासाठी अंतिम हप्ता) व सन २०१७-१८ (सर्व प्रवर्गांसाठी प्रथम हप्ता ७७% केंद्र हिस्सा) सहाय्यक अनुदानाचे (सशर्त) संबंधीत विद्यापीठांना वितरण करण्याबाबतचा निधी परिशिष्ट अ व ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या आय.सी.आय.सी.आय.बँक बचत खात्यातून वितरणास सदर शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२६ विद्यापीठे/ संचालनालये पैकी ७ विद्यापीठांकडून (नांवे परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट) वर्ष २०१६-१७ चे उपयोगिता प्रमाणपत्र अद्यापही प्राप्त न झाल्यामुळे/त्रूटी असल्यामुळे सदर विद्यापीठांना वगळून उर्वरित १९ विद्यापीठे / संचालनालये यांना सन २०१६-१७ (सर्व प्रवर्गासाठी अंतिम हप्ता) व सन २०१७-१८ (सर्व प्रवर्गांसाठी प्रथम हप्ता ७७ % केंद्र हिस्सा) म्हणून नियमित कार्यक्रमासाठी रक्कम रु.५,५४,७१,३०८/- व विशेष शिबीर कार्यक्रमासाठी रु.५,०३,१८,६३०/- अशी एकूण रक्कम रु.१०,५७,८९,९३८/- (अक्षरी रुपये दहा कोटी सत्तावन्न लाख एकोणनव्वद हजार नऊशे अडतीस फक्त) सदर अनुदानाच्या रक्कमेच्या वितरणास मंजूरी देण्यात येत आहे. ज्या विद्यापीठांकडे सन २०१६-१७ चा निधी शिल्लक आहे त्यांना सदर निधी सन २०१७-१८ च्या देय रकमेतून समायोजीत करुन निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे (विद्यापीठांना देय रकमेचा तपशील सोबतच्या

परिशिष्ट अ व ब मध्ये दिलेला आहे, परिशिष्ट अ व ब सोबत जोडले आहे). सहाय्यक अनुदानाची रक्कम ई.सी.एस. द्वारे संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव/ संचालक/ नियंत्रक यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी (राज्यसंपर्क अधिकारी/विशेष कार्य अधिकारी) हे अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने वितरीत करतील. विद्यापीठांनी सदर अनुदान रकमेचे त्यांच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांना प्रवर्गनिहाय वाटप करुन सहायक अनुदान वाटप विवरण पत्र व उपयोगिता प्रमाणपत्र लेख्यासह सनदी लेखापालांच्या स्वाक्षरीने शासनास त्वरीत सादर करावे. तसेच विद्यापीठाने महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई आणि महालेखापाल, महाराष्ट्र-२ नागपूर तसेच या विभागाला अथवा त्याच्या प्रतिनिधीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानाचे सर्व लेखे तपासणी करिता सादर करावेत.

उपरोक्त रकमेला वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१९९ /व्यय-५, दिनांक १४/०२/२०१७ अन्वये मान्यता घेण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७१२०८१६३९१५०९०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Atul Hansraj Salunke

Digitally signed by Atul Hansraj Salunke
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Higher And Technical Education Department, postalCode=400001, st=Maharashtra, 2.5.4.20=b264114e5f2ab2d209a59196e3eb37b12d34901b451d626c61cd53a462c38f25, serialNumber=6d891625fcc94630c100902f1322ae39cead880799263a1a29663e9104afe30b, cn=Atul Hansraj Salunke
Date: 2017.12.16 10:31:35 +05'30'

(डॉ. अतुल हं. साळुंके)

राज्य संपर्क अधिकारी/ विशेष कार्य अधिकारी.

प्रत,

१ अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२ निवासी लेखा अधिकारी, मुंबई
३ महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र - १, मुंबई
४. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र - २, नागपूर
५. अवर सचिव, भारत सरकार, युवा कार्य व क्रिडा मंत्रालय, शास्त्री भवन, नवी दिल्ली (पत्राद्वारे)
६. सहाय्यक कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय केंद्र, पुणे
७. सर्व संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव / संचालक
८. सर्व संबंधित विद्यापीठाचे / संचालनालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक
९. वित्त विभाग (व्यय - ५), वित्त विभाग, (अर्थसंकल्प ८)
१०.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, साशि - १/ लेखा शाखा /
११.निवड नस्ती साशि- ७

परिशिष्ट ब विद्यापीठांना सन 17-18 चा प्रथम हप्ता (केंद्र हिस्सा)						(रुपयांत)	
1	2	3	4	5	6	7	8
अ.क्र	विद्यापीठाचे नाव	विद्यार्थी	अनुसूचित जाती	अनुसूचित जमाती	अन्य वर्ग रक्कम समायोजित केल्यानंतर	एकूण	समायोजित रक्कम
1	सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ	R-47600	1018132	760182	7384685	9162999	
		S-23800	916319	684164	6646216	8246699	
		एकूण	1934451	1444346	14030901	17409698	
2	मुंबई विद्यापीठ, मुंबई	R-42000	811772	595787	6677440	8084999	
		S-21000	730595	536208	6009696	7276499	
		एकूण	1542367	1131995	12687136	15361498	
3	राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,	R-26700	870100	532070	3737580	5139750	
		S-13350	783090	478863	3363822	4625775	
		एकूण	1653190	1010933	7101402	9765525	
4	डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद	R-34350	799452	428890	5384032	6612374	
		S-17175	719507	386001	4845629	5951137	
		एकूण	1518959	814891	10229661	12563511	
5	शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर	R-24600	559020	241587	3934892	4735499	
		S-12300	503118	217428	3541403	4261949	
		एकूण	1062138	459015	7476295	8997448	
6	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड	R-14850	337260	299530	2221835	2858625	
		S-7425	303534	269577	1999652	2572763	
		एकूण	640794	569107	4221487	5431388	
7	उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव	R-15000	359782	657002	1870715	2887499	
		S-7500	323804	591302	1683645	2598750	
		एकूण	683586	1248304	3554360	5486249	
8	व्यवसाय शिक्षण व पशिक्षण संचालनालय, मुंबई	R-10000	227150	211750	1475771	1914671	10343
		S-5000	204435	190575	868328	1263338	469174
		एकूण	431585	402325	2344099	3178009	

9	सोलापूर विद्यापीठ सोलापूर	R-9200	0	0	0	0	सन 2016-17 च्या U.C. मध्ये त्रूटी आहेत
		S-4600	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
10	डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला	R-2600	56787	46392	374405	477584	22915
		S-1300	51108	41753	357588	450449	
		एकूण	107895	88145	731993	928033	
11	भारती विद्यापीठ, पुणे	R-1700	36382	28875	261992	327249	
		S-850	32744	25988	235794	294525	
		एकूण	69126	54863	497786	621774	
12	डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली	R-1200	27335	25217	135845	188397	42602
		S-600	24602	22695	155802	203099	4800
		एकूण	51937	47912	291647	391496	
13	संचालक तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई	R-400	0	0	0	0	सन 2016-17 च्या U.C. मध्ये त्रूटी आहेत
		S-200	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
14	डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे	R-500	11357	9047	75845	96249	
		S-250	10221	8142	36259	54622	32002
		एकूण	21578	17189	112104	150871	
15	शालेय शिक्षण संचालनालय (+ २स्तर) पुणे	R-33850	0	0	0	0	सन 2016-17 ची U.C. अप्राप्त
		S-16925	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
16	संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती	R-25400	0	0	0	0	सन 2016-17 ची U.C. अप्राप्त
		S-12700	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
17	श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई	R-10000	0	0	0	0	सन 2016-17 ची U.C. अप्राप्त
		S-5000	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	

18	महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक	R-8800	84507	159005	1450487	1693999	
		S-4400	76056	143105	1305438	1524599	
		एकूण	160563	302110	2755925	3218598	
19	महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ , नागपूर	R-1000	27335	22137	143027	192499	
		S-500	24602	19923	128724	173249	
		एकूण	51937	42060	271751	365748	
20	गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली	R-9000	204242	388657	1139600	1732499	
		S-4500	183818	349791	1025640	1559249	
		एकूण	388060	738448	2165240	3291748	
21	म.फुले कृषि विद्यापीठ राहुरी	R-3800	86240	68915	576345	731500	
		S-1900	77615	62024	518711	658350	
		एकूण	163855	130939	1095056	1389850	
22	वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी	R-2800	0	0	0	0	सन 2016-17 ची U.C. अप्राप्त
		S-1400	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
23	यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक	R-1500	0	0	0	0	सन 2016-17 च्या U.C. मध्ये त्रूटी आहेत
		S-750	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
24	कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक	R-400	6737	4620	60492	71849	5150
		S-200	4644	3183	0	7827	61472
		एकूण	11381	7803	60492	79676	
25	म.गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्धा	R-250	5390	4235	38500	48125	
		S-125	4851	3812	7088	15751	27562
		एकूण	10241	8047	45588	63876	
26	D.I.A.T. (Deemed Uni.) Pune	R-200	4620	3657	30222	38499	
		S-100	4158	3291	27200	34649	
		एकूण	8778	6948	57422	73148	
	एकूण सहाय्यक अनुदानाची रक्कम	R-327700	5533600	4487555	36973710	46994865	81010
		S-163850	4978820	4037825	32756632	41773277	595010
		एकूण	10512420	8525380	69730342	88768142	676020

परिशिष्ट अ

सन २०१६-१७ ची विद्यापीठांना देय रक्कम (केंद्र हिस्सा) (रुपयांत)

अ.क्र	विद्यापीठाचे नाव	विद्यार्थी	अनुसूचित जाती	अनुसूचित जमाती	अन्य वर्ग	एकूण रक्कम	विद्यापीठाकडील वर्ष २०१६-१७ मधील शिल्लक रक्कम
1	सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ	R-47600	190064	151407	1269243	1610714	
		S-23800	228894	182339	1528545	1939778	
		एकूण	418958	333746	2797788	3550492	
2	मुंबई विद्यापीठ, मुंबई	R-42000	186005	148173	1242135	1576313	
		S-21000	112875	89917	753776	956568	
		एकूण	298880	238090	1995911	2532881	
3	राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,	R-26700	179554	143035	1199057	1521646	
		S-13350	161865	128943	1080930	1371738	
		एकूण	341419	271978	2279987	2893384	
4	डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद	R-34350	120491	95984	804634	1021109	
		S-17175	168844	134503	1127537	1430884	
		एकूण	289335	230487	1932171	2451993	
5	शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर	R-24600	107696	85792	719194	912682	
		S-12300	142786	113745	953519	1210050	
		एकूण	250482	199537	1672713	2122732	
6	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड	R-14850	77006	61343	514241	652590	
		S-7425	33387	26596	222955	282938	
		एकूण	110393	87939	737196	935528	
7	उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव	R-15000	44375	35350	296334	376059	
		S-7500	65168	51913	435189	552270	
		एकूण	109543	87263	731523	928329	
8	व्यवसाय शिक्षण व पशिक्षण संचालनालय, मुंबई	R-10000	0	0	0	0	10343
		S-5000	0	0	0	0	469174
		एकूण	0	0	0	0	479517

9	सोलापूर विद्यापीठ सोलापूर	R-9200	0	0	0	0	
		S-4600	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
10	डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला	R-2600	0	0	0	0	22915
		S-1300	452	360	3016	3828	
		एकूण	452	360	3016	3828	22915
11	भारती विद्यापीठ, पुणे	R-1700	10984	8750	73350	93084	
		S-850	9885	7875	66015	83775	
		एकूण	20869	16625	139365	176859	
12	डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली	R-1200	0	0	0	0	42602
		S-600	0	0	0	0	4800
		एकूण	0	0	0	0	47402
13	संचालक तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई	R-400	0	0	0	0	
		S-200	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
14	डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे	R-500	811	646	5415	6872	
		S-250	0	0	0	0	32002
		एकूण	811	646	5415	6872	32002
15	शालेय शिक्षण संचालनालय (+ २स्तर) पुणे	R-33850	0	0	0	0	
		S-16925	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
16	संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती	R-25400	0	0	0	0	
		S-12700	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
17	श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई	R-10000	0	0	0	0	
		S-5000	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	

18	महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक	R-8800	14832	11815	99045	125692	
		S-4400	20174	16071	134720	170965	
		एकूण	35006	27886	233765	296657	
19	महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ , नागपूर	R-1000	3496	2785	23346	29627	
		S-500	3505	2792	23403	29700	
		एकूण	7001	5577	46749	59327	
20	गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली	R-9000	44038	35081	294086	373205	
		S-4500	45384	36153	303072	384609	
		एकूण	89422	71234	597158	757814	
21	म.फुले कृषि विद्यापीठ राहुरी	R-3800	19172	15273	128030	162475	
		S-1900	15134	12056	101060	128250	
		एकूण	34306	27329	229090	290725	
22	वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी	R-2800	0	0	0	0	
		S-1400	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
23	यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक	R-1500	0	0	0	0	
		S-750	0	0	0	0	
		एकूण	0	0	0	0	
24	कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक	R-400	0	0	0	0	5150
		S-200	0	0	0	0	61472
		एकूण	0	0	0	0	66622
25	म.गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्धा	R-250	1696	1351	11328	14375	
		S-125	0	0	0	0	27562
		एकूण	1696	1351	11328	14375	27562
	एकूण सहाय्यक अनुदानाची रक्कम	R-327700	1000220	796785	6679438	8476443	81010
		S-163850	1008353	803263	6733737	8545353	595010
		एकूण	2008573	1600048	13413175	17021796	676020